

अ. क्र.	लक्षवेधी	विभागाचे नाव
1.	"रुग्णाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची विक्री छापील दरापेक्षा वाढीव दराने केल्याबद्दल मुंबईतील लीलावती, फोर्टीज, कोकिलाबेन अंबानी, एशियन हार्ट, ग्लोबल, हिरानंदानी व सर एच. एन. हॉस्पिटल या नामाकीत खाजगी रुग्णालयांवर शासनांच्या वैध मापनशास्त्र विभागाकडून माहे फेब्रुवारी २०१७ मध्ये व त्यादरम्यान कारवाई करण्यात येणे. वैध मापनशास्त्र अधिनियमातील तरतुदीनुसार वस्तूंचा आयात दाराचे नाव, आयात महिना व वर्ष, ग्राहक सेवा क्रमांक, विक्री किंमत, उत्पादन महिना यांसारख्या गोष्टींची माहिती छापील स्वरूपात असणे बंधनकारक असताना ही त्याची अंमलबजावणी न होणे तसेच रुग्णालयात उपचारासाठी वापरण्यात येणा-या बलून डिव्हाईस, एंजोग्राफीक कॅथेटर, युरेटीक युरोवर्ल्ड, आयवी कॅथेटर, गाइड वायर, ब्रेथिक सर्किट, हॅनसॅन ग्लोव्हज, ब्लड कलेक्टर अशा वस्तू वाढीव दराने विकल्यामुळे रुग्णाची बेसुमार लुट केली जात असल्याचे निदर्शनास येणे, त्यामुळे अश्याप्रकारे रुग्णाची लुट करणा-या रुग्णालयांवर कारवाई करण्याबाबत शासनाने तातडीने करावयाची कारवाई व प्रतिक्रिया."	सार्वजनिक आरोग्य विभाग
2.	"मुंबई येथील जी.टी. रुग्णालयाचे अनधिकृत अस्थिव्यंग इम्प्लांट (रोपण) सामुग्रीच्या वितरकांवर अन्न व औषध प्रशासनाने दिनांक ९ ते १० फेब्रुवारी, २०१७ रोजी टाकलेल्या छाप्यात सुमारे ४० लाख रुपयांची विनापरवाना वैद्यकीय सामुग्री जप्त करण्यात येणे राज्यात अनेक ठिकाणी अर्थोपेडिक इम्प्लांटची निर्मिती करणे परवाने अवैद्य रित्या सुरू असून अन्न व औषधी प्रशासन विभागाने भिवंडी नवी मुंबई, वसई व इतर ठिकाणी टाकलेल्या छाप्यात कोट्यावधी रुपयांचे अर्थोपेडिक इम्प्लांट जप्त करण्यात येऊन त्याची व्याप्ती नांदेड, नाशिक, पुणे, अहमदनगर, यवतमाळ नागपूर अमरावती व बीड अशा २२ ठिकाणी विनापरवाना सामुग्रीची निर्मिती सुरू असल्याचे निदर्शनास येणे, सदर छाप्यात अस्थिवेगोपचार शस्त्रक्रियेमध्ये हातपाय गुडघे जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या	औषधी द्रव्ये विभाग

	साहित्याबाबत निर्माण झालेली शंका जी.टी. रुग्णालयाकरीता इमारतीत विनापरवाना इम्प्लान्टची खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरु असून वरिष्ठ अधिकारी सवलतीच्या दरात रुग्णांना इम्प्लान्टची विक्री करणे शासन कोट्यावधी रुपयांची इम्प्लान्टची खरेदी करत असतानाही अस्तिव्यंग शल्यविशारदा कडून रुग्णांना बाहेरून इम्प्लान्टची खरेदी करण्याची सक्ती करण्यात येत असल्यामुळे रुग्णांमध्ये पसरलेले असंतोषाचे वातावरण परिणामी याची चौकशी करून संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत शासनाने करावयाची कारवाई व शासनाची प्रतिक्रिया.."	
3.	"अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये बनावट दारू निर्मितीचा व्यवसाय सुरु असल्याचे दिनांक १५ फेब्रुवारी, २०१७ रोजी निर्देशनास येणे, जिल्हा परिषदेच्या निवडणूकीतील उमेदवाराने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील बनावट दारू पांगरमल येथील कार्यकर्त्यांनी बनावट दारूचे सेवन केल्यामुळे दहा लोकांचा झालेला मृत्यु सदर ठिकाणी पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात विविध कंपन्यांचे बुच, प्लास्टिक कवर, रिकाम्या बाटल्या, थिनर चॉकलेटी फुड कलर, संत्र्यांच्या बाटल्या असे बनावट दारू तयार करणारे साहित्य जप्त करणे, गत अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये बनावट दारू तयार करण्याचा व्यवसाय सुरु असताना वैद्यकीय अधिकारी व पोलीसांच्या संगनमताने सदर बनावट दारू तयार करण्याचा व्यवसाय सुरु असल्यामुळे नागरिकांमध्ये पसरलेले भितीचे वातावरण परिणामी याची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याबाबत शासनाने करावयाची कारवाई व प्रतिक्रिया."	राज्य उत्पादन शुल्क विभाग
4.	"पुसद जिल्हा यवतमाळ येथील बेलोरा केंद्रात १९ जानेवारी, २०१७ रोजी महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया शिबीरात एकूण १५ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात येणे, शस्त्रक्रियेदरम्यान एका महिलेच्या आतड्याला मोठी जखम वेदना व्हायला लागल्यामुळे तिला तातडीने यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात येणे, शस्त्रक्रिया केलेल्या इतर दोन	सार्वजनिक आरोग्य विभाग

	महिलांची पोटदुखीचा त्रास येऊन त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यामूळे त्यांनाही जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात येऊन यात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामूळे रुग्णांच्या नातेवाईकांनी बेलोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आंदोलन करणे, नुकतेच शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मार्फत सदर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने नागरिकांमध्ये पसरलेले संतापाचे वातावरण परिणामी या प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."	
5.	"भिवंडी, जि.ठाणे येथील दापोडा गावच्या हद्दीत असलेल्या देढीया प्लॅस्टीक कंपनीत दि.19 फेब्रुवारी, 2017 रोजी लागलेल्या भिषण आगीत चार कामगारांचा होरपळून झालेला मृत्यू यामध्ये तीन महिला कामगारांचा समावेश असणे, कारखान्यातील रसायनांच्या साठ्यास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने प्लॅस्टीकच्या दाण्यांनी पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण करणे, चारही बाजूने आगीने कारखान्यास वेढल्याने चार कामगारांना बाहेर पडता न येणे, त्यामुळे त्यांचा आगीत होरपळून मृत्यू होणे, सदर कारखान्याने कामगारांच्या सुरक्षेची काळजी न घेणे, याबाबत कामगार आयुक्तांनी वेळोवेळी पाहणी करून कामगारांच्या सुरक्षेबाबत कंपनीला सावध करणे आवश्यक असताना, त्याकडे कामगार विभागाने केलेले दुर्लक्ष, परिणामी या संपूर्ण घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."	कामगार विभाग
6.	" गोरेगाव जि.गोंदिया येथील क्रिष्णा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल या आश्रमशाळेतील 80 विद्यार्थ्यांना तवा ह्या त्वचा रोग झाल्याचे माहे फेब्रुवारी, 2017 मध्ये निदर्शनास येणे, तवा हा संसर्गजन्य रोग असल्याने इतर मुलांनाही या रोगाची लागण होऊ नये आणि त्यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी न करता शाळेतील 285 विद्यार्थ्यांनाही घरी पाठवून दिल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनाही रोगाची लागण होणे, उपचाराविनाची	आदिवासी विकास विभाग

	विद्यार्थ्यांना घरी पाठवून विद्यार्थ्यांच्या नावाखाली संस्थेने रकमेचा केलेला गैरवापर, विद्यार्थ्यांवर उपचार करण्याऐवजी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन शाळेच्या संचालकांनी मांत्रीकाकडून पूजापाठ केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये पसरलेले भितीचे वातावरण परिणामी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबधितावर कारवाई करण्याबाबत तसेच विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्याबाबत राज्य शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."	
7.	"राज्यात गत काही वर्षांत रोग निदानाचा व्यवसाय सुरु असून राज्यात सुमारे सहा हजार अनधिकृत पॅथालॉजी लॅब असून प्रतिदिन १ लाख पेक्षा जास्त रुग्ण या बनावट बनावट पॅथालॉजी लॅब मध्ये चाचणी करीत असून या माध्यमातून सहा हजार कोटी रुपये लॅबमालक कमचित असल्याचे माहे फेब्रुवारी २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास येणे. वैद्यकीय शास्त्रशुध्द पॅथालॉजीचे शिक्षण न घेतलेल्या व्यक्तींकडून चाचण्या बेकायदेशीर लॅबोरेटरीज मध्ये केल्या जात असल्याने रोगाचे चुकाचे निदान व त्यावर चुकीचे औषध दिल्यामुळे रुग्णांवर मृत्यू ओढवण्याची निर्माण झालेली स्थिती याला प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र असोशिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथालॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट अनेक वर्षांपासून शासनाकडे तक्रार करूनही त्याकडे शासनाने केलेले दुर्लक्ष टेकनिशियन्स मार्फत चालविण्यात जाणाऱ्या बनावट पॅथालॉजी बंद करण्याचे शासनाने दिनांक २४ मे, २०१६ रोजी काढलेले आदेश दिनांक २६ मे, २०१६ रोजी मागे घेणे परिणामी रुग्णांमध्ये पसरलेले भितीचे वातावरण सबब राज्यात सुरु असलेल्या अनधिकृत पॅथालॉजी लॅब धारकांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता याबाबत शासनाचे प्रतिक्रिया. "	नगरविकास विभाग
8.	रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून शहराच्या वेगवेगळ्या भागात दिडिसेंबर ३० ., २०१६ ते ८ जानेवारी, २०१७ या कालावधीत अवैध तस्करीसाठी सुमारे ३७ सोफासेटमध्ये कोट्यवधी रुपये	गृह विभाग

	किमतीच्या सुमारे १४ टन रक्तचंदन लपविण्यात आल्याचे निदर्शनास येणे, त्यासाठी शहराजवळील मिरजोळी गावच्या हद्दीत पत्र्याची शेड उभारून रक्तचंदन लपवून सोफासेट बनविण्याचा कारखानाच सुरू करण्यात येणे, दक्षिणेकडील राज्यांतून आणण्यात आलेले हे रक्तचंदन स्थानिकांच्या माध्यमातून समुद्रामार्गे परदेशात पाठविण्यात येणार असल्याचा व्यक्त होत असलेला संशय, मुख्य सुत्रधाराचे नाव समजूनही वन विभाग तसेच पोलीस तपास यंत्रणांना त्याचा शोध न लागणे, मिरजोळी येथे रक्तचंदन लपवून सोफासेट बनविण्याचा कारखाना गत काही वर्षांपासून सुरू असल्याने अन्य राज्यांतून वाहनांमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तचंदन आणले जात असताना एकदाही कारवाई न झाल्याने तपासणी नाक्यांवर होणाऱ्या तपासणीबाबत शंका निर्माण होणे, तसेच उरण, जि.रायगड येथील जेएनपीटी बंदरातील जडब्ल्युआर कंटेनर गोदामात बेकायदा रक्त चंदनाचा साठा मुलतानी मातीच्या नावाखाली लपविण्यात येणे, कोट्यावधी रुपयांच्या किंमतीच्या रक्त चंदनाची राजरोसपणे तस्करी होत असतांनाही पोलीस व डीआरए विभागाला रक्त चंदनाच्या तस्करीतील आरोपींना पकडण्यात येत असलेले अपयश, नागरिकांमध्ये तस्कर तसेच वन अधिकारी व पोलीस यांचे आर्थिक संगनमत असल्याचा वाढता संशय, शासनाने अवैध रक्त चंदनाची तस्करी करण्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याबाबत शासनाने करावयाची कारवाई व प्रतिक्रिया.	
9.	चेंबूर (मुंबई) येथील सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणा-या संत एकनाथ मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या आहारात यापूर्वीही पाल सापडल्याचे दिनांक १२ फेब्रुवारी, २०१७ रोजी निदर्शनास येणे, वसतिगृहात देण्यात येणा-या जेवणात काचेचे तुकडे व गोगलगाय आढळल्यामुळे वसतिगृहातील १५० विद्यार्थ्यांनी वसतिगृह अधिकांकडे अन्न धान्याचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध तक्रारी करूनही कोणतीच दखल न घेणे, सामाजिक न्याय विभागाने कंत्राटदारांना आलटून पालटून कंत्राटे देण्याचा गंभीर आरोप चेंबूर येथील विद्यार्थ्यांनी करणे, झुरळ, उंदराच्या लेंड्या, काचेचे तुकडे व खडे जेवणात सापडत	सामाजिक न्याय विभाग

	असल्याने विद्यार्थ्यांनी मा.सामाजिक न्याय मंत्री यांचेकडे तक्रार करूनही कंत्राटदाराविरुद्ध कोणतीच कारवाई न होणे, परिणामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये पसरलेले असंतोषाचे वातावरण, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."	
10.	'कोढवा, बुद्रुक जि.पुणे येथील, तालब चौकातील, अँव्हेन्यु या गृहसंकल्प इमारतीतील 'बेक्स-एन-केक्स' या बेकरीस दि. 30 डिसेंबर, 2016 रोजी लागलेल्या भीषण आगीत सहा कामगारांचा गुदमरून झालेला मृत्यू, बेकरी मालकाच्या निष्काळजीपणामुळे सदरहू घटना घडणे, बेकरीसाठी आवश्यक असलेला अन्न प्रशासन विभागाचा परवाना बेकारीकडे नसल्याचे निदर्शनास येणे, सदर प्रकरणी कोढवा पोलीसांनी तीन भागीदार मालकावर गुन्हा दाखल करण्यात येवूनही, अद्याप त्यांच्या विरुद्ध कोणतीच कारवाई न करणे, तसेच मृत कामगारांच्या कुटुंबियांना देखील अद्याप कोणतीही आर्थिक मदत देण्यात न आल्याने मृत कामगारांच्या कुटुंबियांमध्ये पसरलेले असंतोषाचे वातावरण, याकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."	गृह विभाग
अ. क्र.	लक्षवेधी	विभागाचे नाव
11.	"राज्यातील बांधकाम व इतर व्यवसायीकांनी शासनाचे हजारो कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडविले असल्याचे माहे फेब्रुवारी २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास येणे, सदर प्रकरणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून राज्यभरातील दोन हजार प्रकरणांची तपासणी सुरु असून त्यामध्ये नव्वद टक्के प्रकरणे बांधकाम व्यावसायीकांशी संबंधित असल्याचे निदर्शनास येणे, मुंबईतील एका बड्या बांधकाम व्यावसायीकानी सुमारे सहाशे कोटी रुपयांचे शुल्क बुडविले असल्याचेही निदर्शनास येणे, त्यामुळे, हजारो कोटी मुद्रांक शुल्क बुडवणाऱ्या बांधकाम व इतर व्यावसायिकांवर कारवाई करून बुडीत मुद्रांक शुल्क वसूल	महसूल विभाग

	करण्याबाबत शासनाने करावयाची कारवाई व शासनाची प्रतिक्रिया.	
12.	"मराठवाड्यातील सहा जिल्ह्यातील ४४ केंद्र मधून दिनांक १९ फेब्रुवारी, २०१७ अखेर पर्यंत तब्बल ४ लाख १९ हजार ५४६ क्विंटल तुरुची करण्यात आलेली खरेदी, बीड, लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी बारदान्याची टंचाई तर काही ठिकाणी जागेची कमतरता, एकीकडे तुरीची आवक असताना प्रशासनाने पूर्व तयारी म्हणून पोत्याची व्यवस्था न करणे, परिणामी खरेदी थांबविण्याची आलेली वेळ, बीड जिल्ह्यातील चार ठिकाणची खरेदी जागा व पोत्याअभावी ठप्प होणे, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील खरेदी जागा व बारदाणा अभावी बंद असणे, सोलापूर जिल्ह्यात वेअर हाऊसमध्ये तूर साठविण्याची आलेली वेळ, जालना जिल्ह्यात हमीदराने तूर खरेदीसाठी ग्रेडरची केलेली मागणी करूनही न होणे, उदगीर येथील खरेदी केंद्र साठवणूकीसाठी जागा नसल्याने बंद ठेवावे लागणे, काही ठिकाणी हमी भावापेक्षाही कमी भावाने होणारी खरेदी याबाबत शासनाचे झालेले दुर्लक्ष, याबाबत करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."	पणन विभाग
13.	"राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात सन २०१६-१७ च्या खरीप हंगामाकरिता आयसीपीएच २७४० या संकरित तुरीच्या १४८०० किलो बियाण्याच्या मिनीकीटचे वाटप मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येणे, हे मिनीकिट शेतात पेरले असता या मिनीकीट मधील तुरीच्या वाणाला फुले लागूनही शेंगा न लागल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे माहे फेब्रुवारी, २०१७ मध्ये निदर्शनास येणे, याबाबत शेतकऱ्यांनी ३०० च्या वर तक्रारी शासनाने करूनही कोणतीच कार्यवाही न होणे, सततच्या दुष्काळामुळे अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचे सोडून बनावट मिनिकिटचे वाटप करून	कृषी विभाग

	शेतकऱ्यांची केलेली फसवणूक , मिनिकिटची पेरणी करून सुध्दा शेंगा लागले नसल्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई देण्यात न आल्याने, शेतकऱ्यांत पसरलेले तिब्र असंतोषाचे वातावरण परिणामी या प्रकरणाची चौकशी करून बनावट मिनिकिट वाटप करणाऱ्या कारवाई करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.	
14.	अमरावती जिल्हा येथील स्त्री रुग्णालयात गत नऊ महिन्यात ६ हजार १४४ अर्भकांचा जन्म झाला असून प्रसूतीदरम्यान यापैकी १३१ बालकांचा मृत्यू झाल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास येणे, जिल्ह्यातील बहुतांश गोरगरीब महिला प्रसूतीकरिता जिल्हा स्त्री रुग्णालयात येत असून विविध कारणांनी प्रसूतीदरम्यान बालकांचा मृत्यू होत असणे, अमरावती जिल्हा रुग्णालयात बहुतांशी गर्भवती महिलांना दुर्गम भागातील उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रामधून रेफर करण्यात येत असणे, त्याचमुळे डफरीनपर्यंत या महिलांना आणण्यात येईपर्यंत गर्भवती महिलांची प्रकृती खालावत असणे, वास्तविक जिल्हा स्त्री रुग्णालयातील वॉर्डमध्ये २०० खाटांची संख्या असून दररोज किमान ३५० महिला रुग्ण विविध वार्डात उपचार घेत असणे या रुग्णालयात तीन रुग्णामागे एक परिचारिका असून मनुष्यबळ व अदय्यावत साधनसामुग्री अभावी या बालमृत्युचे प्रमाण अधिक असल्याने नवजात मुलांच्या पालकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितता याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."	सार्वजनिक आरोग्य विभाग
15.	"राज्यात कांद्याची दुप्पट आवक होऊन मालाचा राज्याबाहेर निपटारा करण्यात येत असलेल्या अडचणी, नोटबंदीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असतांना त्यात कांद्याचे भाव सातत्याने घसरत असून उत्पादन खर्चही निघत असल्याने शेतकरी हवालदील होणे, विक्री केलेल्या कांद्याचे धनादेश महिनो महिने वटत नसल्यामुळे	पणन विभाग

	मजुरांची मजुरी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नसणे, परिणामी नरसूल ता.येवळा, जि.नाशिक येथील शेतकऱ्याने शेतातील कांद्यामध्ये पिक जाळून टाकल्याचे दिनांक १४ फेब्रुवारी, २०१७ रोजी निदर्शनास येणे, सबब कांद्याचे घसरणारे भाव नियंत्रीत आणण्यासाठी विविध संघटनांनी व बाजार समितींना उपाययोजना करण्याची शासनाकडे मागणी करूनही त्याकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."	
16.	"वायुप्रदूषणाने घातक पातळी गाठलेल्या गॅस चेंबर बनलेल्या देशातील 94 शहरांत राज्यातील मुंबई, नवी मुंबई, उल्हासनगर, बदलापूर, पुणे, नागपूर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, जालना, सांगली, कोल्हापूर, लातूर, नाशिक आणि सोलापूर या 17 शहरांचा समावेश असून महाराष्ट्र राज्य प्रदूषणात अव्वल क्रमांक असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने माहे फेब्रुवारी, २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास येणे, राज्यातील सतरा शहरांमधील हवेमध्ये पार्टिक्युलेट मॅटर (पीएम10) या प्रदुषित घटकांचे प्रमाण निश्चित पातळीपेक्षा बरेच अधिक असल्याचे आढळून आले असणे, याशिवाय पुणे, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांमध्ये पीएम 10 बरोबरच नायट्रोजन डाय ऑक्साइड आदी प्रदुषक घटकाची पातळी प्रमाणापेक्षा अधिक असल्याचेही निदर्शनास येणे, या शहरातील हवा भीषण प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येणे, प्रदुषण निर्मूलनासाठी कोटयावधी निधीची तरतूद करूनही राज्य शासनाला राज्यातील वाढते प्रदुषणाकडे होत असलेले दुर्लक्ष, त्यामुळे नागरिकांमध्ये पसरलेले असंतोषाचे वातावरण, व राज्य शासनाने शहरांतील वाढते प्रदुषण रोखण्यासाठी करावयाची उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया"	पर्यावरण विभाग
17.	"अर्धापूर ता, जि.नांदेड येथे मागील मालेगांव येथे अनेक वर्षांपूर्वीच ट्रामा केंअर सेंटर मंजूर करण्यात येऊन या	सार्वजनिक आरोग्य

	सेंटरचे काम निधीअभावी काम मागील दोन वर्षांपासून बंद पडले असल्याचे माहे जानेवारी, 2017 रोजी वा त्या सुमारास निदर्शनास येणे, अर्धापूर तालुक्यातून महामार्ग जात असून काही कालावधीनंतर राष्ट्रीय महामार्ग जाणार असून अपघातांच्या घटना वारंवार घडत असतात. अपघातग्रस्तांना उपचार मिळावा या करिता ट्रामा केअर सेंटर उक्त ठिकाणी मंजूर करण्यात येणे, या केंद्रावर अदयापर्यंत किमान एक कोटी खर्च झाला असणे परंतु अजूनही या केंद्राच्या कामाकरिता आवश्यक निधीची उपलब्धता तसेच आवश्यक 14 कर्मचारी व अधिका-यांची आवश्यकता असतांनाही उपलब्धता न होणे, या पैकी केवळ दोन वैद्यकीय अधिका-यांची रुजू झाले असणे, सध्यःस्थितीत अपुरे कर्मचारी, अपुरे बांधकाम, फर्निचर, औषधे, यंत्रसामुग्रीचा अभाव आदि कमतरतामुळे हे ट्रामा केअर सेंटर धूळखात पडले असल्याने अपघातग्रस्तांना तातडीने आरोग्यसुविधा मिळत नसल्याने त्यांचा मृत्यु होत असल्याने अपघातग्रस्तांचे नातेवाईक तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिडीची व भितीची भावना लक्षात घेता शासनाने त्वरीत सदरहू ट्रामा केअर सेंटर कार्यान्वित करण्याबाबत करावयाची आवश्यक कार्यवाही तसेच याबाबत शासनाची प्रतिक्रिया "	विभाग
18.	"मु.पो शिरोंडा, सडकीपाडा ता. डहाणू, जि. पालघर येथील वसतीगृहातील इयत्ता पहिली ते चौथी या वर्गामधील सुमारे २५ ते ३० विद्यार्थ्यांना शिळ्या अन्नातून विषबाधा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे माहे फेब्रुवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास येणे, ज्ञानमाता वसतीगृहामध्ये दिल्या जाणाऱ्या शिळ्या अन्नाबाबत पालकांनी यापूर्वी शाळेच्या मुख्याध्यापक व अन्य पदाधिकाऱ्यांकडे तसेच लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी करूनही मुलांना देण्यात येणाऱ्या अन्न पदार्थांच्या दर्जामध्ये कोणतीही सुधारणा न होणे ज्ञानमाता वसतीगृह	आदिवासी विकास विभाग

	हे विनाअनुदातील असल्यामुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, परिणामी विद्यार्थी व पालकांमध्ये पसरलेले असंतोषाचे वातावरण, वसतीगृहातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे अन्न पुरविण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."	
19.	" लातूर जिल्ह्यातील किर्ती अँगोटेक कंपनीच्या हौदात गाळ काढण्यासाठी उतरलेले आठ कामगारांसह एका ठेकेदाराचा गाळात बुडून गुदमरून मृत्यू झाल्या प्रकरणी मील मालक, संचालक इ. विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे माहे फेब्रुवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास येणे, लातूर एमआयडीसीमध्ये सदर किर्ती अँगोटेक ही मील असून मळी मिश्रीत टाकावू पाणी साठवले जाणाऱ्या टाकीची स्वच्छता करताना सदर दुर्घटना घडणे, संबंधीत कंपनीने कामगारांच्या सुरक्षितेकरीता कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे तपासात निष्पन्न होऊनही तीची नोंद हेतुतः पोलीस पंचनाम्यात करण्यात न येणे, वीस फुट खोलीच्या दोन टाक्यांना आवश्यक त्या पायऱ्या ठेवणे तसेच गाळ बाहेर काढण्याकरीता विशिष्ट यंत्रणेचा वापर करणे बंधनकारक असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात न येणे, पर्यावरण तसेच कामगार विभागाने कंपनीतील कामगारांच्या सुरक्षिततेबाबत संबंधीत कंपनीने योग्य ती उपाययोजना केली आहे किंवा नाही याची दरमहा पाहणी करून तशी रजिस्टर मध्ये नोंद केली नसल्याचेही निदर्शनास येणे, त्यामुळे कामगार व मृत कामगारांच्या नातेवाईकांमध्ये पसरलेले असंतोषाचे वातावरण, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना"	कामगार विभाग
20.	'कोढंवा, बुद्रुक जि.पुणे येथील, तालब चौकातील, अँव्हेन्यु या गृहसंकल्प इमारतीतील 'बेक्स-एन-केक्स' या बेकरीस दि. 30 डिसेंबर, 2016 रोजी लागलेल्या भीषण आगीत	गृह विभाग

	सहा कामगारांचा गुदमरुन झालेला मृत्यू, बेकरी मालकाच्या निष्काळजीपणामुळे सदरहू घटना घडणे, बेकरीसाठी आवश्यक असलेला अन्न प्रशासन विभागाचा परवाना बेकारीकडे नसल्याचे निदर्शनास येणे, सदर प्रकरणी कोंढवा पोलीसांनी तीन भागीदार मालकावर गुन्हा दाखल करण्यात येवूनही, अद्याप त्यांच्या विरुद्ध कोणतीच कारवाई न करणे, तसेच मृत कामगारांच्या कुटुंबियांना देखील अद्याप कोणतीही आर्थिक मदत देण्यात न आल्याने मृत कामगारांच्या कुटुंबियांमध्ये पसरलेले असंतोषाचे वातावरण, याकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.”	
21.	रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराच्या वेगवेगळ्या भागात दिडिसेंबर ३० ., २०१६ ते ८ जानेवारी, २०१७ या कालावधीत अवैध तस्करीसाठी सुमारे ३७ सोफासेटमध्ये कोट्यवधी रुपये किमतीच्या सुमारे १४ टन रक्तचंदन लपविण्यात आल्याचे निदर्शनास येणे, त्यासाठी शहराजवळील मिरजोळी गावच्या हद्दीत पत्र्याची शेड उभारून रक्तचंदन लपवून सोफासेट बनविण्याचा कारखानाच सुरू करण्यात येणे, दक्षिणेकडील राज्यांतून आणण्यात आलेले हे रक्तचंदन स्थानिकांच्या माध्यमातून समुद्रामार्गे परदेशात पाठविण्यात येणार असल्याचा व्यक्त होत असलेला संशय, मुख्य सुत्रधाराचे नाव समजूनही वन विभाग तसेच पोलीस तपास यंत्रणांना त्याचा शोध न लागणे, मिरजोळी येथे रक्तचंदन लपवून सोफासेट बनविण्याचा कारखाना गत काही वर्षांपासून सुरू असल्याने अन्य राज्यांतून वाहनांमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तचंदन आणले जात असताना एकदाही कारवाई न झाल्याने तपासणी नाक्यांवर होणाऱ्या तपासणीबाबत शंका निर्माण होणे, तसेच उरण, जि.रायगड येथील जेएनपीटी बंदरातील जडब्ल्युआर कंटेनर गोदामात बेकायदा रक्त चंदनाचा साठा मुलतानी मातीच्या नावाखाली लपविण्यात येणे, कोट्यावधी रुपयांच्या किंमतीच्या रक्त चंदनाची राजरोसपणे तस्करी होत असतांनाही पोलीस व डीआरए विभागाला रक्त चंदनाच्या तस्करीतील आरोपींना	गृह विभाग

	पकडण्यात येत असलेले अपयश, नागरिकांमध्ये तस्कर तसेच वन अधिकारी व पोलीस यांचे आर्थिक संगनमत असल्याचा वाढता संशय, शासनाने अवैध रक्त चंदनाची तस्करी करण्याविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याबाबत शासनाने करावयाची कारवाई व प्रतिक्रिया.	
22.	"मुंबई शहर व उपनगरात मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून झाडांचे संरक्षण करण्याऐवजी दर महिना किमान ५०० झाडांच्या कत्तलीला देण्यात आलेली परवानगी, परिणामी मुंबई शहर व उपनगरातील पर्यावरणाचा होणारा न्हास, नाहूर गाव (मुंबई) पश्चिम भागात मे.पिरॅमल रिअल्टी या बांधकाम कंपनीस इमारतीच्या बांधकामासाठी २३८ झाडे कत्तल करणे व पुनर्रोपीत करण्यास महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेली परवानगी, सदर झाडांमध्ये अशोक, पिंपळ, जंगली चेरी, अंबा, खजूर, नारळ, सूबाभूळ, चिंच, चाफा, कडीलिंब, आवळ, बोर व उंबर आदी झाडांचा समोवश असणे, सदर झाडांची कत्तल व पुनर्रोपीत करण्यास परवानगी देतांना महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून झाडे कापण्याच्या बदल्यात ३० दिवसात नवीन झाडे लावण्याचे प्रतिज्ञापत्र विकासकाकडून घेण्यात येत असतांनाही व्यावसायिकांने पुनर्रोपीत व नवीन झाडे लावण्यास होणारे अक्षम्य दुर्लक्ष, झाडे कापण्यास वृक्ष प्राधिकरणातील सक्षम अधिकारी आणि बिल्डर व विकासक यांच्यात आर्थिक देवान-घेवान मोठ्या प्रमाणात होत असल्याचा जनमानसात व स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये दाट संशय, त्यांनी तक्रारी करूनही वृक्ष प्राधिकरणाकडून कोणतीच दखल घेण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये पसरलेले असंतोषाचे वातावरण वृक्षप्रेमी जनतेत व लोकप्रतिनिधींमध्ये वाढता तीव्र असंतोष, याप्रकरणी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता, तसेच मे.पिरॅमल रिअल्टी या कंपनीस झाडे कापण्याची	नगरविकास विभाग

	देण्यात आलेली परवानगी रद्द करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.	
23.	‘दिवा रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रुळावर लोखंड ठेवून अपघात घटविण्याचा प्रयत्न केल्याचे दिनांक २४/०१/२०१७ रोजी निदर्शनास येणे, तदनंतर कळंबोली आणि पनवेल जेएनपीटी मार्गावर दि.२५/०१/२०१७ रोजी असाच अपघात घडविण्याचा प्रकार उघडकीस येणे, दिवा रेल्वेस्थानक घटनेनंतर एटीएस, एनआयए या यंत्रणेकडून तपास सुरु असतांनाच दिवा-पनवेल मार्गावर जिलोटीनच्या कांड्या सापडणे, दिवा ते पनवेल या रेल्वेमार्ग परिसरात घातपाताच्या वाढत्या घटना, रेल्वे पोलीसांना एटीएस, एनआयए यांच्या तपासातून अद्याप गुन्हेगारांना पकडण्यात आलेले अपयश, परिणामी रेल्वेने प्रवास करणाऱ्या व त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये पसरलेले भितीचे व चिंतेचे वातावरण, शासनाने तातडीने याप्रकरणी ठोस कारवाई व रेल्वे परिसर सुरक्षित ठेवण्याबाबत करावयाची उपाययोजना, शासनाची प्रतिक्रिया.”	गृह विभाग
24.	"तळोजा औद्योगिक परिसरातील कारखाने विघातक व विषारी जलवायू प्रदूषण करीत असल्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याची बाब माहे फेब्रुवारी, २०१७ मध्ये निदर्शनास येणे, याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी या परिसरातील प्रदूषणाबाबत कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणकारी कारखान्यावर कोणती कारवाई न करणे, घोटगाव व घोटचालला लागून असलेल्या सिध्दीविनायक या मच्छि कारखान्यातील विघातक विषारी जल वायु प्रदूषणामुळे या कंपनीच्या परिसरातील घोट, घोटचाल, भोईपाडा, देवीचा पाडा, तोडरे, पेधर, नावडे कॉलनी, तळोजा फेज १ व तोंडरे गावातील नागरिकांना आजाराची झालेली लागण, घोट व कासाडी नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या कंपनीतील विघातक व विषारी पाण्यामुळे नदीतील मासळी	पर्यावरण विभाग

	नष्ट होऊन, शेतीचे होत असलेले नुकसान परिणामी तेथील पारंपारिक मच्छिमार व शेतकरी यांच्यावर आलेली उपासमारीची वेळ, याबाबत मा.विरोधी पक्षनेता विधानसभा यांनी दि. २० फेब्रुवारी, २०१७ रोजी मा.पर्यावरण मंत्री यांना संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची पत्राद्वारे मागणी करूनही याकडे शासनाने केलेले दुर्लक्ष, परिणामी स्थानिक नागरिकांमध्ये पसरलेले असंतोषाचे वातावरण, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."	
--	--	--

अ. क्र.	लक्षवेधी	विभागाचे नाव
25.	"राज्यातील सायझिंग, वार्षिक व प्रोसेसिंग उद्योगाला मुल्यावर्धीत कर भरण्याच्या नोटीसा काढण्यात येणे, वास्तविक सायझिंग उद्योजकांनी व्हॅट कायदा अस्तित्वात येण्यापुर्वी व आल्यानंतर ही मुल्यावर्धीत कर गोळा केलेला नसणे, त्यामुळे अशा वसुल न केलेला कर अचानकपणे भरणेचा नोटीस बजावण्यात आल्यामुळे सायझिंग उद्योग आर्थिक संकटात सापडून हा उद्योग व त्यावर आधारीत यंत्रमागउद्योग बंद पडून ५० लाख कामगार बेकार होण्याची शक्यता निर्माण होणे, तामिळनाडू राज्याने व इतरही राज्यांनी या उद्योगावर कर आकरणी केलेली नसणे, त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत स्पर्धात्मक दृष्ट्या महाराष्ट्रातील सायझिंग उद्योग मागे पडणे, महाराष्ट्र राज्याने दि. ०१/०४/२०१६ पासून ही कर आकरणी रद्द करणे, तथापि त्यापुर्वीच्या विवादीत कालावधीतील कर वसुलीचा प्रश्न कायम असणे, राज्यातील सायझिंग उद्योजकांची मा. अर्थमंत्री यांच्या समवेत ४ वेळा बैठक होणे, बैठकीत सदरचा प्रस्ताव मंत्री मंडळासमोर आणून मान्यता घेण्याचे आश्वासन देण्यात येणे, तथापि हा प्रस्ताव गेल्या ३ वर्षांपासून मंत्री मंडळाच्या विचारार्थ प्रलंबित असणे, त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता देवून सायझिंग, वार्षिक व	वस्त्रोद्योग विभाग

	प्रोसेसिंग उद्योगाचा व्हॅट कर क्षमापित करून दिलासा देणेबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."	
26.	"राज्यातील सर्वच क्षेत्रातील कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी योजना राबविणारे मंडळ स्थापन करण्याऐवजी सर्वच असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी एकच कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असणे, त्यामध्ये यंत्रमाग कामगार, शेतमजूर, पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते, रिक्षाचालक, ट्रकचालक, वाहनचालक आदी घटकांचा समावेश असणे, या सर्व संबंधित घटकांच्या उत्पन्नावर सेस लावून उत्पन्नाचे साधन निर्माण करणे सुद्धा शासनाच्या विचाराधीन असणे, सदर घटकांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांना निवृत्तीवेतन, भविष्यनिर्वाह निधी, आरोग्य सुविधा, विमा यासारख्या कोणत्याही कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नसणे, परिणामी हे घटक आर्थिकदृष्ट्या अप्रगत राहून सामाजिक विषमता निर्माण होणे, याबाबत मा. अर्थमंत्री यांच्याकडे दि.२०/४/२०१६ रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील सर्वच क्षेत्रातील कामगारांसाठी एकच कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची निर्णय घेण्यात येणे, तथापि याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय अथवा प्रस्ताव तयार न होणे, त्यामुळे सदरचे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."	अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
27.	"कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळत असल्याचे आढळून आले असणे, महापालिका क्षेत्रातील कचऱ्याचे संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट याबाबत राज्य सरकारने सुवर्ण जयंती नागोरोत्थान योजनेतर्गत तब्बल ४४ कोटीचे विशेष अनुदान देण्याचे मान्य करून यामध्ये योजनेत सहभागी होण्यासाठी महापालिकेला अर्धा हिस्सा भरावा लागणे, त्यानुसार महापालिकेने कल्याण पश्चिम विभागातील उंबर्डे गावातील सुमारे १० हेक्टर क्षेत्रात सुमारे	नगरविकास विभाग

	उर्वरित २७ कोटी खर्च करून प्रकल्प (कंपोस्ट खत आणि वीजनिर्मिती) राबविणे मात्र सदर प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास प्रशासनाने टाळाटाळ करणे, त्याच दरम्यान तत्कालीन सरकारने मुंबई प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या महापालिकांच्या घनकचऱ्याच्या विघटनासाठी तळोजा येथे विघटन प्रकल्प राबविण्याचे निश्चित करणे, परंतु सदर प्रकल्पास सहभागी होण्यास पालिकेने शासनास नकार देणे, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे सदर उंबर्डे येथील प्रकल्पाचे २७ कोटी वाया जाणे, सदर उंबर्डे येथे प्रकल्प राबविण्यासाठी पुन्हा सुमारे ६० कोटीचा प्रारूप विकास आराखडा बनवून तो शासनाकडे अनुदानासाठी पालिकेने पाठविणे, सदर पाठविलेल्या आराखडावर शासनाने करावयाची कार्यवाही व याबाबत शासनाची प्रतिक्रिया"	
28.	सातारा जिल्ह्यातील खटाव या दुष्काळी तालुक्यात मायणी अर्बन बँकेतील चेअरमेन व इतर संचालकांनी संगनमताने आपल्या पदाचा गैरवापर करून संस्थेमध्ये केलेली अनियमितता, केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर संगणकामध्ये फेरफार करून बँकांना सुट्टी असलेल्या दिवशी केलेला कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार, रिझर्व्ह बँकेच्या तपासणीनंतर मोठ्या प्रमाणात एनपीए झाल्यामुळे बँक विलिनीकरणाबाबत तगादा लावल्यावर एकूण दोन कोटी चोवीस लाख रुपयांचे कर्ज व त्यावरील सुमारे आठ कोटी रुपयांचे व्याज राईट ऑफ करणे, राईट ऑफ करूनही प्रत्यक्षात सदर कर्जदाराची वसूली केली जाते किंवा नाही याबाबत शहानिशा होण्याची गरज, सहकार कायद्यानुसार व रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकेचे संचालक व त्यांच्या नातेवाईकांना बँकेतून कर्ज घेता येत नसले तरी मायणी अर्बन बँकेचे खाते असलेल्या आय.सी.आय.सी.आय बँकेतून व जिल्हा मध्यवर्ती बँकेतून संचालक मंडळाच्या वैयक्तिक खात्यात पैसे नसतानादेखील आर.टी.जी.एस. करून लाखो रुपयांचे कर्ज	सहकार विभाग

	घेण्यात येणे, बँकेच्या सातारा शाखेमध्ये सभासद व संचालकांना आधारात ठेवून सुमार १ कोटी ३२ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याची बाब माहे फेब्रुवारी, २०१७ रोजीच्या दुसऱ्या आठवड्यात वा त्या दरम्यान उघडकीस येणे, म्हसवड येथील भूक्रमांक ११४१/१ चा नवीन भूक्रमांक ११४१/१/१/११ तारण घेऊन सुमारे सत्तर लाख रुपये कर्ज देणे, सदर कर्ज मंजूर करण्यापूर्वी याच भूखंडावर कराड अर्बन बँकेचे व अन्य वित्तीय संस्थांचे कर्ज असताना त्यांचे ना-हरकत दाखले न घेता केलेला आर्थिक गैरव्यवहार, बँकेची इमारत व मायणी वडूज म्हसवड येथील शाखेत केलेले फर्नीचरची टेंडर प्रोसेस न करता हेड ऑफीसच्या नुतणीकरणासाठी सुमारे १ कोटी रुपयांचा खर्च करणे, याबाबत संबंधित लेखा परिक्षकांने दुर्लक्ष करून खरेदी व्यवहारावर आक्षेप न नोंदविल्याने सभासदांमध्ये पसरलेला तीव्र असंतोष, या आर्थिक गैरव्यवहाराबाबत शासनाकडून सखोल चौकशी व कार्यवाही करण्याची सभासद व खातेदारांकडून होत असलेली मागणी, शासनाने यावर कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे सभासद व खातेदार मायणी अर्बन बँक, मायणी, ता.खटाव, जि. सातारा येथे दिनांक २० मार्च, २०१७ पासून उपोषण तथा धरणे आंदोलन करण्याचा दिलेला इशारा, याबाबत शासनाने त्वरीत करावयाची कार्यवाही, उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया."	
29.	गोंदिया येथील बिरसी विमानतळ विस्तारीकरण व त्या ठिकाणी नॅशनल फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करण्याकरिता ४०७.४१ हे.आर. शासकीय जमीन भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यात येणे, महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुर्नवसन अधिनियमातील तरतुदीनुसार दिनांक ४ जुलै, २०१३ रोजी निर्गमित झालेल्या नविन अधिसूचनेप्रमाणे बाधित परिमंडळामध्ये मौजा बिरसी, झिलमिली, कामठा, परसवाडा, खातिया, मार्गरा व भादुटोला या गावांचा समावेश करण्यात येणे, शासकीय	मदत व पुनर्वसन विभाग

	जमिनी व्यतिरिक्त शासनाकडून १४२.०८ हे.आर.खाजगी जमीन संपादीत करण्यात येऊन भारतीय विमानपत्तन प्राधिकरणास देण्यात येणे, संपादित जमीनीमधील एकूण ४४ घरे सुध्दा संपादित करण्यात येणे, सदरहू प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र पुर्नवसन प्राधिकरणाच्या दिनांक १९६/२०१३ रोजी झालेल्या १५ व्या बैठकीत मंजूर झालेल्या पुर्नवसन योजनेनुसार अद्यापपावेतो कोणतीही कार्यवाही न होणे, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, बिरसी विमानतळ, गोंदिया यांनी मंजूर योजनेनुसार प्रकल्पग्रस्तनिहाय देय रक्कम परिगणित करून पुर्नवसन आराखडा दिनांक १०/०२/२०१५ रोजी जिल्हाधिकारी, गोंदियामार्फत शासनास सादर करणे, सदरहू पुर्नवसन आराखडा अद्यापही मंजूरी करिता शासनस्तरावर प्रलंबित असणे, या अनुषंगाने सदरहू प्रकल्पग्रस्ताचे पुर्नवसन व प्रकल्पबाधितांना योग्य व परिपूर्ण नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.	
30.	लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या प्रलयंकारी भूकंपात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होणे,अनेक गावे उध्वस्त होणे,अनेक गावांची पडझड होणे, औसा, निलंगा, लातूर, रेणापूर तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील घरांना तडे जाणे,अनेक घरे राहण्यास धोकादायक होणे, शासनाने त्यावेळी पूर्ण उध्वस्त झालेल्याच गावांचे पुनर्वसन करणे,अंशत; पडझड झालेल्या घरांना दुरुस्तीसाठी ६२०००/रुपये व तडे गेलेल्या घरांना ३५५००/ व १७५००/ रु. अशी तुटपुंजी मदत देणे, सदर मदत भूकंपानंतर जवळपास वर्षानंतरच मिळणे, भूकंपामुळे तडे गेल्याने,जीवाच्या भीतीपोटी नागरिकांनी आपली मूळ घरे सोडून गावठाणात,गायरानात तसेच गावाजवळील इतर शेतकऱ्यांच्या खाजगी मालकीच्या जमिनीत त्यांच्या तोंडी संमतीने व बॉर्ड वरील करारावर विकत घेऊन घरे बांधून	मदत व पुनर्वसन विभाग

राहणे,तेंव्हापासून ते आजतागायत सदर बांधलेल्या घरांच्या जागा ह्या मुळ मालकांच्या नावेच तसेच शासनाच्या नावेच असणे,सदर घरांचा ग्रामपंचायतीच्या ८ ला नोद नसणे, अनेक जागा भोगवाट्यात असणे परंतु मालकीहाक्कात जागा नसल्याने,व ग्रामपंचायतीच्या ८ वर नोद नसल्याने,सदर लाभार्थी हे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ,इंदिरा आवास घरकुल योजना साठी पात्र असतानाही व त्यांची नावे सदर योजनेच्या यादीत असतानाही त्यांच्या मालकी हक्कात सदर जागा ग्रामपंचायतीच्या ८ वर नोद नसल्याने ह्या लाभार्थ्यांना घर मिळत नसणे तसेच सदर लाभार्थ्यांना बँकेचे कर्जही मिळत नाही.तसेच इतर शासकीय योजनेच्या लाभपासून हि नागरिक वंचित असणे, सदर लाभार्थ्यांना शासनच्या मुलभूत सुविधा उदा: रस्ते वीज पाणी आदी सुविधा शासनाकडून दिली जात असणे,परंतु पूर्वीपासून असलेला ताबा ग्राह्य धरून व त्यांच्याकडून विशिष्ट कमी दंडात्मक मुद्रांक शुल्क नोदणी फिस आकारून ताबा नियमित करण्याबाबत व त्यांना मालकी देण्याबाबत शासनस्तरावरून आजतागायत कोणतीही कार्यवाही न होणे,सदर लाभार्थी सदर प्रलयंकारी भूकंपामुळे विस्थापित झालेली घरे नियामाकुल करण्यासाठी तसेच घरकुल योजनेचा तसेच बँकेचे कर्जासाठी प्रस्ताव मंजूर होण्याकरिता व विविध शासकीय लाभ मिळण्यासाठी हि घरे विशेष बाब म्हणून नोदणी फिस भरून नियमित करण्याची या नागरिकांची सतत मागणी असतानाही या बाबत सकारात्मक कार्यवाही न होणे परिणामी नागरिकांत कुटुंबाच्या सुरक्षेविषयी निर्माण झालेली भीती व शासनाविरुद्ध तीव्र संतापाची भावना व चीड निर्माण होणे,.सदर प्रलयंकारी भूकंपामुळे निर्माण झालेली घरे नोदणी फिस भरून भोगवाट्यातून मालकीहाक्कात नोदणी करण्याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.

31.	"राज्य शासनाने स्त्रीभ्रुण हत्या रोखण्यासाठी अनेक कायदे व उपाययोजना केले असतांनाही ओझर (जि.नाशिक) येथील डॉ.बळीराम शिंदे या होमीओपॅथीक पदवी असलेल्या डॉक्टर यांने एका महिलेचा बेकायदा गर्भपात केल्याचे दिनांक १ मार्च, २०१७ रोजी निदर्शनास येणे, सदर गर्भपात करतांना भूलतज्ञ, सर्जन उपलब्ध नसल्याने सदर महिलेच्या गर्भ पिशवीला गंभीर दुखापत झाल्याने तीला पुन्हा कधीही मातृत्वाची संधी न मिळण्याची निर्माण झालेली शक्यता, डॉ.शिंदे यांच्याकडे होमीओपॅथीची पदवी असतांनाही अॅलोपॅथीनुसार रुग्णांवर उपचार करीत असल्याचे निदर्शनास येणे, तसेच म्हैसाळ (ता.मिरज, जि.सांगली) येथील होमीओपॅथी पदवी असलेल्या डॉ.बाबासाहेब खिद्रापुणे यांच्या भारती रुग्णालयात एका महिलेचा अवैध गर्भपात केल्यामुळे मृत्यु झाल्याचे दिनांक ६ मार्च, २०१७ रोजी निदर्शनास येणे, याच रुग्णालयात बेकायदेशीर गर्भपात करून १९ गर्भ प्लास्टीकच्या पिशवीत ओढयाजवळ दफन करण्यात आल्याचे आढळून येणे, डॉ.खिद्रापुणे स्त्रीरोगतज्ञ नसतांनाही महिलांची बेकायदा गर्भपात करीत असल्याचेही निदर्शनास येणे, सदर प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच संबंधीत डॉक्टर फरार होणे, परिणामी सर्वसामान्य नागरिकांमध्ये पसरलेले असंतोषाचे वातावरण, सबब या सर्व प्रकरणांची चौकशी करून संबंधित डॉक्टरांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."	सार्वजनिक आरोग्य विभाग
32.	"पुणे शहराच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी अल्प प्रमाणात नियोजन करण्यात आले असणे, परंतु पुणे शहराच्या वाढत्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेमुळे या प्रकल्पातील पुणे शहराचा पाणीवापर वाढत गेला व त्याप्रमाणे टप्याटप्याने पुणे मनपा व जलसंपदा विभागामध्ये करार होत जाणे. वापरल्या गेलेल्या पाण्याच्या ६.५ टीएमसी पेक्षा जास्त वापरलेले पाण्याच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून मुठा उजवा कालव्यात देण्याचे बंधन पुणे महानगरपालिकेवर असणे, त्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र मुंढवा येथे निर्माण होऊनही अजून तो प्रकल्प पूर्ण	जलसंपदा विभाग

	क्षमतेने कार्यान्वित झालेला नसणे, त्यामुळे पुण्याचा वापर वाढून शेतीस पाण्याची कमतरता जाणवत आहे. खडकवासला कालवा ते पुणे शहर पाणीपुरवठा योजना हा पाणी पुरवठा काही प्रमाणात बंद नळीतून केला जातो, परंतु मुठा उजवा कालव्यातूनही काही प्रमाणात पाणी या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी घेतले जाते. त्यामुळे सदर कालवा कित्येक वर्षे बंद ठेवणे शक्य झालेले नाही त्यामुळे त्याची गेली कित्येक वर्षे दुरुस्ती करणे शक्य झालेले नसणे, त्यामुळे या भागात प्रचंड पाणी गळती सदर कालव्यातून होते व प्रचंड पाणीनाश या भागामध्ये होतो. या पाणीगळती मुळे आसपासच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर क्षारपड होत असून शेतकऱ्याचे नुकसान होणे, त्यामुळे पुणे शहरासाठी प्रस्तावित असणाऱ्या व काम अपूर्ण असणाऱ्या दुसऱ्या बंद नळीचे काम त्वरित पूर्ण होणे आवश्यक आहे खडकवासला जलसंपदा विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार मुठा उजवा कालव्यातून ७०% पाणी हे गळतीमुळे वाया जाते व शेतात प्रत्यक्षात ३०% चा पाणीच पोहोचते त्यामुळे सदर कालव्याचे अस्तरीकन तसेच वितरीकांचे त्वरित दुरुस्ती व नुतनीकरण होणे आवश्यक असणे, जुना मुठा कालवा (बेबी कॅनॉल) मधून देखील मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असल्यामुळे त्याच्या देखील अस्तरीकरणाची आवश्यकता असणे, तसेच दोंड तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे नादुरुस्त झाल्याने त्याचे दुरुस्ती करणे, तसेच नवीन बर्गे बसवण्याची असलेली आवश्यकता, याबाबत मा. लोकप्रतिनिधींची वारंवार केलेली मागणी यावर कोणतीही उपयोजना न होणे, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."	
33.	"ठाणे पोलीसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड घोटाला विक्री करणा-या टोळीस अटक करून, सिम कार्ड घोटाला उघडकीस आणणे, या टोळीतील तिघांना दि. 07.02.2017 रोजी अटक करून त्यांचे कडून 3 हजार 248 ॲक्टिव्ह सिम कार्ड जप्त करणे, या आधी जानेवारीत ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने टोळीच्या सात जणांना अटक करून, त्यांचेकडून 11 हजार 345 सिम कार्ड बनावट आधार कार्डच्या 9,400 छायांकित प्रति आणि दोन संगणक जप्त करण्यात येणे, यामुळे ठाणे सह नवी मुंबई,	गृह विभाग

	पनवेल मुंबईसह संपूर्ण राज्यात बनावट कागद पत्राच्या आधारे सिमकर्ड काढून त्याचा गैरवापर केल्याचे निदर्शनास येणे, बोगस सिमकार्डचा गैरवापर होवून, देशाच्या सुरक्षिततेस निर्माण झालेला गंभीर धोका, याकडे झालेले शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."	
34.	"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पी.एच.डी. पदवी मिळविण्यासाठी एकच शोधनिबंध पाच-सहा जणांनी मिळून लिहिणे, सदरहू निबंध सगळ्यांनी आपापल्या पी.एच.डी.प्रबंधासाठी उतरवून काढणे, भागीदारीतून अभ्यास बनावटच्या गैरप्रकाराकडे विद्यापीठाने डोळे झाक करून मान्यता देण्याचा पी.एच.डी.चा नवा भ्रष्टाचार माहे जानेवारी, 2017 मध्ये उघडकीस येणे, पी.एच.डी. मिळविण्यासाठी किमान दोन शोधनिबंध नामांकित आणि मान्यताप्राप्त शोधपत्रिकेत प्रसिध्द होणे आवश्यक असणे मात्र एकही शोधनिबंध प्रसिध्द झालेला नसतानाही अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून पीएचडी देण्यात येणे, विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएचडी देण्यासाठी ठरवून दिलेले निकष पुणे विद्यापीठाकडून पाळले जात नसणे, मात्र तांत्रिक बाबींच्या पलीकडे जाऊन प्रबंधातील संशोधन आणि शैक्षणिक मुद्यांबाबत असलेल्या त्रुटीबाबतही विद्यापीठाकडून दुर्लक्ष्य करण्यात येत असल्याचे समोर येणे, पीएचडीला प्रवेश घेण्यापासून ते प्रत्यक्ष पदवी मिळेपर्यंत पुणे विद्यापीठातील भ्रष्टाचार आणि गैरप्रकार सुरु असणे, यामुळे होतकरू, हुशार विद्यार्थ्यांच्या करिअरवरती याचा परिणाम होणे, हे गंभीर प्रकरण दडपले जाऊ नये यासाठी शासनाने पारदर्शकतेने चौकशी करावयाची आवश्यकता, तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या विद्यार्थी, शिक्षक व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता वा प्रतिक्रिया."	उच्च व तंत्रशिक्षण विभाग
35.	"महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने मुजुरीपेक्षा जादा गाळप करणा-या साखर कारखान्यांच्या कन्सेंट टू ऑपरेट (साखर कारखाना सुरु ठेवणेची मंजूरी) रद्द करून फौजदारी गुन्हे दाखल केले असणे, याशिवाय सुमारे २५ ते ५०	पर्यावरण विभाग

	लाखांची बँक गॅरंटी घेतली असणे, साखर कारखाना उभारणी वेळी व सुरु करतेवेळी प्रदुषण नियंत्रण मंडळाची नियमानुसार गाळपक्षमतेप्रमाणे मंजूरी घेतली जात असणे, भौगोलिक परिस्थिती, लेबर यंत्रणा इत्यादी घटकांचा विचार करून क्षमता वापर कमी जास्त १० टक्के गृहीत धरून संपूर्ण मशिनरी लावली जात असणे, साखर कारखान्याची प्रोसेस सुरु झालेनंतर प्रतिदिन गाळप क्षमता पूर्ण होणेच्या उद्देशाने मशिनरी देखभाल पाहून १० टक्के जादाने क्रशींग रेट लावला जात असणे, प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार जादा गाळप झालेस सदर दिवशी प्रदुषणाचा लोड जादा होणे, तथापी साखर कारखाना उभारतेवेळी ज्याप्रमाणे कमी जास्तीची १० टक्के प्रमाणे मशिनरी बसविली जाते त्याचा विचार करून प्रदुषण नियंत्रणाची लावलेली मशिनरी देखील 10 ते २० टक्के जादाची बसवली असणे, यामुळे कमी जास्त प्रमाणात १० ते २० टक्के प्रदुषण जादा झाले तरी नियमानुसार प्रदुषण नियंत्रित केले जात असणे, प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार वाढीव गाळपासाठी नवीन मंजूरी घेणेस काहीच हरकती नाहीत तथापी या संपूर्ण मंजूरी शासन स्तरावरती घेणेसाठी कमीत कमी दोन वर्षांचा कालावधी लागत असणे, सध्या जे साखर कारखाने अस्तित्वास असून सुरु आहेत व त्यांना गाळप क्षमता वाढवण्याची गरज आहे अशा साखर कारखान्यांना प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या लागणा-या विविध मंजूरीसाठी लागणारा कालावधी कमी करण्याची आवश्यकता. याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया	
36.	"राज्यामधील जवळजवळ २९ जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बँका (भुविकास बँका) अवसायानामध्ये काढल्या असणे, सदर बँकांची सर्वच्या सर्व प्रॉपर्टी राज्य शासनाने आपल्या ताब्यात घेतली असणे, प्रॉपर्टी ताब्यात घेण्याला राज्यामध्ये कोठेही विरोध झाला नसणे, सध्याच्या बाजारभावाने सदर प्रॉपर्टीची	सहकार विभाग

	किंमत जवळ जवळ २००० कोटी इतकी होत असणे, बँकेच्या सर्व प्रॉपर्टी या शेतक-यांच्या असणे, सहकारमंत्री व शासनाने बँक अवसायानमध्ये काढलेनंतर बँकेच्या कर्मचा-यांची देणी देणे, तसेच शेतक-यांची सर्व कर्जे माफ करण्याबाबतचे आश्वासन दिले असणे, राज्यातील बँकेच्या सर्व कर्मचा-यांचे देणे जवळ जवळ २५० कोटी रुपये इतके असणे, व शेतक-यांची कर्जे २५० कोटी इतकी असणे, सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतक-यांचे ७/१२ लिलावमध्ये काढण्याची प्रक्रिया सहकार खात्यामार्फत सुरु असणे, यामूळे भुविकास बँक कर्मचारी व कर्जदार शेतकरी यांचेमध्ये परस्परलेला तीव्र असंतोष व चिडीची भावना. याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."	
37.	कोल्हापूर ,सांगली,सातारा,सोलापूर,रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्याकरिता कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठाची गेल्या ३० वर्षांपासून होत असलेली मागणी, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे याकरिता वारंवार निवेदने, आंदोलने करतूनही अदयापही शासन स्तरावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने वकिलांनी १ डिसेंबर,२०१६ पासून सुरु केलेले लाक्षणिक साखळी उपोषण,यांसदर्भात केंद्र सरकारने जसवंत सिंग आयोग नेमला त्या आयोगाने खंडपीठ स्थापनेकरिता जे निकष दिले त्या निकषात कोल्हापूर तंतोतंत बसत असणे, उक्त खंडपीठाकरिता कोल्हापूरात दि .२९/०८/२०१३ ते २९/१०/२०१३ दरम्यान सलग ५५ दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला तसेच सन २०१५ मध्ये वकिलांनी आत्मदहन आंदोलनाचा केलेला प्रयत्न, डिसेंबर,२०१६ ते आजपर्यंत सुरु असलेले साखळी उपोषण, आदिकडे शासनाचे जाणीवपूर्वक होत असलेले दुर्लक्ष, उपरोक्त सहा जिल्ह्यातील १ कोटी ७५ लाख जनतेची व १७ हजार वकिलांच्या मागणीकडे शासन टाळाटाळ करित असल्याने	विधी व न्याय विभाग

	उच्च न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्येत होत असलेली वाढ, सद्यस्थितीमध्ये सुमारे ६२ हजार पेक्षा प्रलंबित खटले असणे, सदर खंडपीठ तात्काळ होण्याकरिता सहा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधिंनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मा.मुख्यमंत्र्यांना भेटून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, कोल्हापूर येथे व्हावे केलेल्या मागणीनंतर मा.मुख्यमंत्र्यांनी व्यापक बैठक घेण्याची दिलेली ग्वाही, अदयापी खंडपीठाबाबत ठोस निर्णय घेण्यास शासन अपयशी ठरणे, परिणामी लाखो नागरिक/वकिलांमध्ये शासनप्रती निर्माण झालेली चिडीची भावना, याबाबत शासनाने सत्वर निर्णय घेवून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, कोल्हापूर येथे करण्याबाबतची कार्यवाही शासन स्तरावर करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाची प्रतिक्रिया व भूमिका .”	
38.	पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती हे संस्थान काळातील कोल्हापूर, सांगली व सावंतवाडी या ३ संस्थानातील ३ हजार देवस्थानाच्या नियंत्रणासाठी राज्यशासनाने निर्माण करण्यात येणे, संस्थान काळातून ब्रिटीश काळात व त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने या देवस्थानच्या देखभालीसाठी पूर्वापार सुरु असलेले अंदाजे ३५ हजार एकर जमिन व साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर मधील सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर (अंबाबाई) देवस्थान या सर्वांची देखभाल दुरुवस्तीचे काम प.म. देवस्थान समिती वर्षानुवर्ष करीत असणे, तत्कालिन काळामध्ये या मंदिराच्या कामकाजाचे नियोजन हे धर्मादाय आयुक्त , कोल्हापूर यांचेकडे नोंदणी केलेल्या ट्रस्ट अॅक्ट प्रमाणे सुरु असणे, गेली अनेक वर्षे या देवस्थान समितीचे लेखापरिक्षण झालेले नसून शासनाचे पूर्ण नियंत्रण नसल्याने ट्रस्टच्या विश्वस्तांच्या कामकाजावर शासनाचे नियंत्रण नसणे, हजारो एकर जमिनीचा खंड वसूल होत नसणे, १०० एकरहून अधिक जमिनीची बेकायदेशीर विक्री देवस्थान	विधी व न्याय विभाग

	ट्रस्टने केली असून ज्या उद्देशासाठी जमिनी विक्री केलेल्या आहेत ते उद्देशच सफल न होणे, देवस्थान समितीच्या अखत्यारित असणा-या जमिनी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने व भविष्यामध्ये जमिनीचे योग्य नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिर्डी संस्थान, पंढरपूर देवस्थानच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा तयार केला त्याच धर्तीवर प.म.देवस्थान समितीच्या कामकाजाचे योग्य नियंत्रण व नियोजनासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्याची आवश्यकता, तसेच प.म.देवस्थान समितीच्या वतीने ज्या उद्देशाने जमिनीची विक्री करण्यात आल्या त्यांचे उद्दीष्ट साध्य झाले नाही अशा जमिनी शासनाने ताब्यात घ्याव्यात, त्याचबरोबर प.म.देवस्थान समितीच्या कामकाजाबाबत सुरक्षित असलेल्या सीआयडी चा तपास तात्काळ व वेळेत पूर्ण होऊन बेकायदेशीर व नियमबाह्य काम करणा-या यंत्रणेवर गुन्हे दाखल करण्याची नितांत आवश्यकता, यासंदर्भात शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही, याबाबत शासनाची प्रतिक्रिया व भूमिका . ”	
--	--	--

अ. क्र.	लक्षवेधी	विभागाचे नाव
39.	"पुणे शहराच्या १९८७ च्या विकास आराखड्याची मागील ३० वर्षांत २५ टक्के सुद्धा अंमलबजावणी न होणे, त्यामुळे पुणे शहरातील नागरिक अनेक नागरी सुविधांपासून वंचित रहाणे, रस्ते, क्रीडांगणे, हॉस्पिटल, शाळा, विरंगुळा केंद्र, महिला व पुरुषांची शौचालये, उद्याने, कचरा प्रकल्प इ. ची सुविधा यांपासून नागरिक वंचित रहाणे, शासनाने पुणे शहराचा विकास आराखडा ताब्यात घेणे, व त्वरित पुणे शहरासाठी नवीन आराखडा मंजूर करून देणे, केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनांसाठी अनुदान प्राप्त होणे, या योजनांच्या अंमलबजावणीत होणारी दिरंगाई व या अनुषंगाने २०१० मध्ये तत्कालीन राज्य सरकारने महानगरपालिका व नगरपालिकासाठी काढलेला अध्यादेश,	नगरविकास विभाग

	या अध्यादेशाची अंमलबजावणी गेली सहा वर्षे न होणे, भूसंपादन, अनुदान अंमलबजावणी व विकास आराखड्याची अंमलबजावणी यामुळे होत असलेली दिरंगाई, पुणेकर नागरिक यांच्या होत असलेली असुविधा त्यामुळे पसरलेला असंतोष यावर शासनाने करावयाचे उपाय, अंमलबजावणी व कार्यवाही."	
40.	"सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षापासून 'माकड ताप' (केएफडी) या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होणे, गतवर्षी या रोगाचे १२५ रुग्ण आढळून येऊन त्यापैकी ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू होणे, तसेच याही वर्षी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मौ.बांदा सटमटवाडी व डिंगणे या गावात ३३ रुग्ण आढळून येणे व त्यापैकी माहे जानेवारी, २०१७ पासून ते माहे मार्च, २०१७ या कालावधीत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दि. ६ मार्च, २०१७ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास येणे, त्यानंतर याप्रकरणी मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी रोगाचे प्रादुर्भावित गावांना धावती भेट देऊन केलेली पाहणी, तर जिल्ह्याचे मा.पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजनामधून रुपये ११ कोटीचा निधी राखून ठेवणे परंतु मृत व्यक्तीच्या वारसास अद्याप काहीही आर्थिक मदत न करणे, त्यामुळे सर्व जिल्हावासिय ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेले असंतोषाचे वातावरण व उदासिनतेची भावना, परिणामी सदर माकडताप रोग रोखण्यासाठी उपाययोजना करणे व मृत व्यक्तीच्या वारसास किमान ५ लाख रुपये तरी भरपाईपोटी देण्याची गावकऱ्यांनी केलेली मागणी व त्याकरिता जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना घालण्यात आलेले घेराव, त्यामुळे याप्रकरणी शासनाने तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता व याबाबत शासनाची भूमिका"	सार्वजनिक आरोग्य विभाग
41.	"पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात बहुतांश वनक्षेत्रात अतिक्रमणाचे प्रमाण राज्याच्या तुलनेत सर्वाधिक असणे, प्रमुख्याने पाचगाव पर्वती, वारजे, बावधन यासह जवळपास सर्वच वनक्षेत्रे, टेकड्या अतिक्रमणांनी बांधित झाल्या असणे, मौजे पाचगाव पर्वती, ता. हवेली, जि. पुणे फॉरेस्ट	वन विभाग

	स.न. १ व १४० या वनक्षेत्रातही अनधिकृतपणे अतिक्रमण झाले असून या वनक्षेत्राचे मोजणी करण्यासाठी वनविभागाची स्वतःची मोजणी यंत्रणा अस्तित्वात असताना व भारतीय वन अधिनियम, १९२७ कलम ७२ या कायद्यान्वये वन विभागास अधिकार असताना मोजणी भूमि अभिलेख, पुणे या कार्यालयाकडे लाखो रुपये भरून शासनाच्या पैसाचा अपव्यय झाला असणे, दर अतिक्रमणाची बाब ही वनविभागास मान्य असताना देखील वन विभागाने संबंधित बांधकाम व्यवसायिकांवर कारवाई न करणे, तत्कालीन महसूल मंत्री यांना भारतीय वन अधिनियम, १९२७ या कायद्यांतर्गत सदर अतिक्रमणाच्या कारवाईस स्थगिती देण्याचे अधिकार नसताना देखील सदर स्थगितीच्या चुकीच्या आदेशाच्या समर्थनार्थ संबंधित अधिका-यांनी अतिक्रमण धारकांवर कायदेशीर कारवाई न करणे, तसेच मौजे. पुणे जिल्ह्यातील तालुका हवेली मौजे बुर्केगाव वन सर्व्हे नं. (गट नं. २०) या वनक्षेत्रामधील ३.६७ हेक्टर क्षेत्रामध्ये एका व्यवसायिकांने वन कर्मचा-यांच्या मदतीने वृक्षारोपन केलेल्या नवीन वनक्षेत्रात अनधिकाराने प्रवेश करून वृक्षारोपनाचे क्षेत्र नष्ट करून त्याठिकाणी तार फेन्सिंग कंपाऊंड, रस्ता, वॉचमेन केबिन, बांधकाम अशा स्वरूपाचे अतिक्रमणे करून वनखनिजांचे मोठे नुकसान केले असणे, सदरचे मौजे बुर्केगाव वन सर्व्हे नं. (गट नं. २०) वनक्षेत्र ३.६७ हेक्टर या संपूर्ण क्षेत्रामध्ये अतिक्रमण झालेले असणे, परंतु, अतिक्रमण धारकांवर पुणे वन विभाग अधिकारी अपयशी ठरत असणे, संबंधित व्यवसायिकांनी वनविभागाच्या नियमांचे उल्लंघन करून अनधिकाराने वनक्षेत्रात प्रवेश केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असताना फक्त कागदोपत्री कारवाई होणे, सहाय्यक वन संरक्षक, पुणे व मा. अप्पर आयुक्त, पुणे यांच्या निकालामधून स्पष्ट होत असणे, परंतु, संबंधित व्यवसायिकाबरोबर वन अधिका-यांच्या संगनमताने वन	
--	---	--

	अधिका-यांकडून व्यवसायिकावर कारवाई होत नसणे, वनविभाग, पुणे यांच्याकडून कारवाई होत नसणे, या सर्व बाबींवरून पुणे येथील वन अधिका-यांचे वनक्षेत्रावर अतिक्रमण करणारे बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदार यांच्या संगनमतामुळे सदर अतिक्रमणांना अभय मिळत असणे, वरील सर्व बाबींचा विचार करता जि. पुणे, ता. हवेली वनक्षेत्रावर झालेले, होत असलेले अतिक्रमण याकडे वनविभागाचे होत असलेले दुर्लक्ष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही."	
42.	"नागपूर शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात नागपूर जिल्ह्यासह, विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातून हजारांच्यावर मनोरुग्ण नियमित उपचाराकरिता येत असणे, या महत्वाच्या मनोरुग्णालयात दिवसेंदिवस वाढत असलेली मनोरुग्णांची संख्या लक्षात घेता त्याकरिता कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ञ, डॉक्टर, परिचारिका, अटेन्डंट, तंत्रज्ञ, रुम बॉय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या तोकड्या संख्येमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असणे, या मंजुर रिक्त पदांना बरेच वर्ष होऊनही अद्यापपर्यंत मंजूरी मिळाली नसणे, तसेच मनोरुग्णालयाच्या कामाकरिता शासनाचा निधी अपुरा पडत असणे, अनेकदा आवश्यक महत्वाच्या औषधांच्या साठ्यात तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून येत असणे, तसेच या मनोरुग्णालयात उपचाराकरिता भरती असलेल्या रुग्णांना कर्मचारी व अधिकारी असभ्य वागणूक देत असल्याबाबत घटना नित्येची बाब ठरत असणे, तसेच मागील सात माहिण्यात 21 मनोरुग्णांनी विविध कारणांनी रुग्णालयात उपचारादरम्यान गळफास लावून, गळा दाबून, इतरत्र कारणांनी मृत्यु पावल्याच्या घटना उघडकीस येत असणे, त्यांच्या मृत्युचे ताशेरे तेथील प्रशासनावर ओढवले असून त्याबाबतचे वृत्त वृत्तपत्राच्या माध्यमातून झळकण्यात आलेले असणे, त्यामुळे अशा कामचुकारपणा	सार्वजनिक आरोग्य विभाग

	व असभ्य वागणूक देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अटॅन्डंट तसेच अन्य कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडण्यात आलेले असणे, अशा दोषी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या चौकशीचे आदेश देऊन त्यांच्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासनाद्वारे कडक कायदेशीर कार्यवाही करण्याची आवश्यकता, तसेच रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्वरीत निलंबित करण्याची गरज, तसेच मनोरुग्णालयाच्या प्रशासन व राज्याच्या आरोग्य विभागाद्वारे मनोरुग्णालयातील अनेक वर्षांपासूनची आवश्यक मंजूर रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज, याकडे शासनाचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष त्यावर शासनाने तातडीची करावयाची कार्यवाही, शासनाची प्रतिक्रिया व ठोस उपाययोजना."	
43.	धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवडीपाडा येथील २२ वर्षीय एका आदिवासी मुलीवर दि. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी वा त्या सुमारास सहा नराधमांनी केलेला सामुहीक बलात्कार, या घटनेची नोंद दि. २६ फेब्रुवारी, २०१७ रोजी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये करण्यात येणे, या पिडीतांची परिस्थिती अत्यंत गरीबीची असून पिडीत मुलगी आजी आजोबांबरोबर राहत असून या घृणास्पद प्रकारामुळे या कुटुंबातील कोणही मोलमजुरी जात नसल्याने त्यांच्या कुटुंबावर आलेली उपासमारीची पाळी, याबाबत आदिवासी विविध संघटनेने दोन ते तीन आंदोलने करूनही या आरोपींना अटक करण्यास शासनाकडून होत असलेली दिरंगाई, त्यामुळे याभागात पसरलेले तीव्र असंतोषाची व नाराजीची भावना, याबाबत शासनाने तातडीने चौकशी करून या प्रकरणातील आरोपींना त्वरीत अटक करून कठोर स्वरूपाची कारवाई करण्याची आवश्यकता, तसेच पिडीत मुलीला व त्या कुटुंबाला तात्काळ मदत मिळावी यासाठी शासनाने मदत मिळण्यासाठी करावयाची कार्यवाही व	गृह विभाग

	याबाबत शासनाची प्रतिक्रिया.	
44.	"राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली, नागपूर, चंद्रपूर या सात जिल्ह्यात अवकाळी व गारपीट पावसाने दि. १५ मार्च, २०१७ रोजी घातलेले थैमान, अवकाळी पावसामुळे रब्बीच्या हंगामातील पिके कापणीवर आलेली असताना गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून, अवकाळी पावसाने गहू, हरभरा, ज्वारी व इतर पिकांचे तसेच द्राक्ष, केळी व डाळींब बागांचे झालेले प्रचंड नुकसान, मराठवाड्यात ज्वारीचे कोठार असलेला परांडा व उस्मानाबाद तालुक्यात ज्वारीचा सर्वाधिक पेरा झाला असून सदर पावसाने नुकसानीच्या अडकित्यात सापडलेला शेतकरी, अवकाळी पावसाबरोबर गारपिटीचाही बसलेला तडाखा त्यामुळे ज्वारी काळवंडून जाण्याची निर्माण झालेली भीती, यावर्षी रब्बीचे चांगले उत्पन्न पदरात पडण्याची अपेक्षा असताना शेतकऱ्यांना अस्मानी संकटाने पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या खाईत लोटणे, तीन वर्षांपासून सलग गारपीटीचा तडाखा बसत असल्याने आता कृषी विभागाला आलेली जाग, त्यानंतर एसएमएसद्वारे तसेच वृत्तपत्राद्वारे वातावरण बदलाची माहिती दिली जाणे, अवकाळी पावसाची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्ती केली जात असताना जिल्हा प्रशासन, हवामान खाते अथवा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना याबाबतची कोणतीही पूर्वसूचना देण्यात न येणे, किमान दोन दिवस अगोदर सूचना मिळाली असतीतर, खळग्यावर पडलेली ज्वारी वाचविता आली असती, चिंतातूर झालेला शेतकरी, त्याचे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देणे आवश्यक असणे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे याकडे संबंधित विभागानी केलेले अक्षम्य दुर्लक्ष, परिणामी शेतकऱ्यांना बसलेला आर्थिक फटका, याबाबत करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."	मदत व पुनर्वसन विभाग

45.	"मिरचीपाडा अंबरनाथ (जि.ठाणे) येथील डोंगराळ भागात दि. १६ मार्च, २०१७ रोजी वा त्यादरम्यान आगीच्या वणव्यामुळे झालेल्या भिषण स्फोटामुळे मिरचीपाडा, जावसई, चिंचपाडा, कमलाकर नगर, थोपीपाडा, कोहोजगाव या परिसरात व त्यालगतच्या गावांमध्ये जमिनीला बसलेले हादरे व अनेक इमारतीमधील घरांच्या काचा फुटून घरांना तडे जाऊन लाखो रुपयांचे झालेले नुकसान, तेथील डोंगरामध्ये जिलेटीन व अन्य स्फोटके चोरून लपवून ठेवण्यात आली असल्याचा व्यक्त करण्यात येत असलेला संशय, इतकेच नव्हेतर सदरचा स्फोट जिलेटीनमुळे की अन्य बॉम्बसदृश्य वस्तूमुळे झालेला तपास अद्यापही न लागणे, त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये पसरलेले भीतीचे वातावरण, याबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."	गृह विभाग
46.	"डाळिंब व विविध भाजीपाला पिकांमध्ये नेहमीच आढळणाऱ्या सूत्र कृमी या किडीने (रुट नॉट निमॅटोड) नगर जिल्ह्यातील पेरु बागांवर आक्रमण केल्याची बाब माहे मार्च, २०१७ मध्ये निदर्शनास येणे, पेरुचा पट्टा म्हणून राज्यात प्रसिध्द असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात या सूत्रकृमीचा ८० टक्क्याहून अधिक प्रादुर्भाव झाला असून, राहूरी व कोपरगाव भागातील पेरुच्या बागांचेही या सूत्रकृमीने नुकसान केल्याचे संशोधनावरून निदर्शनास येणे, नगर जिल्ह्यातील राहाता, साकुरी, बाभळेश्वर, लोकगाव, कोळणेवाडी, शिंगणापूर, धरणगाव या ठिकाणी सर्वाधिक प्रादुर्भाव होणे, अवर्षण, बेभरवशाचे दर, वाढता उत्पादन खर्च अशा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत इथला पेरु उत्पादक गुणवत्तापूर्ण पेरुचे उत्पादन घेत असताना, त्याला नवीन समस्यांना द्यावे लागलेले तोंड, सर्वाधिक राहाता तालुक्यात सूत्रकृमीचा ८० टक्क्यांपर्यंत झालेला प्रादुर्भाव, पेरु बागायतदारांचे झालेले नुकसान, याप्रकरणी तातडीने चौकशी करून बागायतदारांना अर्थसहाय्य देण्याची आवश्यकता,	फलोत्पादन विभाग

	याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना"	
47.	"राज्यातील अनेक जिल्ह्यातील भूजल पाणी पातळीत घट होणे, चांगल्या प्रमाणात पाउस पडूनही अनेक ठिकाणी मार्च महिन्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणे, ग्रामीण भागातील पूर्ण झालेल्या पिण्याच्या पाण्याचा अनेक योजना नादुरुस्त तसेच बंद असणे, अनेक तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या योजना हाती घेणे गरजेचे असणे, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमधील नवीन कामे हाती घेण्यास स्थगिती असणे, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेमधून राज्यातील सुमारे १००० योजनांचा आराखडा मंजूर असणे, हिवाळी अधिवेशन, २०१६ नागपूर येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमधील प्रशासकीय मंजूरी मिळालेल्या योजना टप्प्या टप्प्याने सुरु करण्याबाबत संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांनी आश्वासन दिलेले असणे, सद्य परिस्थितीत पाणी योजना हाती घेण्यासाठी स्थानिक विकास निधी तसेच डोंगरी विकास निधी व्यतिरिक्त कोणताही निधी उपलब्ध नसणे, गेल्या २ वर्षा पासून जिल्हा नियोजन समितीतून एकही पिण्याच्या पाण्याची योजना हाती घेतलेली नसणे, अनेक ग्रामपंचायतीच्या पाणी योजना पूर्णपणे निकामी झालेल्या असणे, सदर योजना नव्याने दुरुस्त करण्याची आवश्यकता असणे, परिणामी राज्यातील अनेक तालुके विशेष करून डोंगरी तालुक्यात निर्माण झालेली पाणी टंचाई, ग्रामपंचायतीची असणारी बिकट आर्थिक परिस्थिती त्यामुळे ग्रामीण भागातील जनता व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये असणारी संतापाची भावना, पिण्याच्या पाण्याचा योजनांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची आवश्यकता, याबाबत शासनाची प्रतिक्रिया व भूमिका."	पाणीपुरवठा विभाग
48.	"ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, कळवा, नौपाडा, कोपरी, वागळे इस्टेट, श्रीनगर, किसननगर, लोकमान्यनगर इ. भागातील हजारो इमारती सद्यस्थितीत मोडकळीस	नगरविकास

	आलेल्या असणे, सदर इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या लाखो नागरीकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असणे, मुंब्रा कळवा, किसननगर इ. ठिकाणच्या इमारती कोसळून आत्तापर्यंत अनेक नागरीकांचा मृत्यू झालेले असणे, धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतींपैकी शेकडो इमारती अतिधोकादायक स्थितीत असणे, या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीकरिता अतिरिक्त एफएसआय मंजूर करून क्लस्टर योजना राबविण्यास दिरंगाई केली जात असणे, सदर प्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याची स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरीकांनी मा. मुख्यमंत्री, मा. आयुक्त, ठाणे महापालिका यांचेकडे दि. 09 मार्च, 2017 रोजी तसेच अलिकडील काळात वारंवार मागणी केलेली असतानाही, सदर गंभीर प्रकरणी आवश्यक कार्यवाही करण्यास होत असलेली दिरंगाई, टाळाटाळ, याकडे शासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, परिणामी परिसरातील नागरीकांमध्ये पसरलेला तीव्र असंतोष, संताप तसेच चिडीची भावना, वास्तव्यास असलेल्या इमारती मोडकळीस आल्याने नागरीकांच्या जिवितास धोका निर्माण झालेला असल्याने त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले असणे, महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी क्लस्टर योजनेची अंमलबजावणी करण्याची नितांत आवश्यकता, यासंदर्भात प्रशासनाचे हेतूपूरस्पर दूर्लक्ष होत असल्याने सदर गंभीर प्रकरणी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना आणि शासनाची प्रतिक्रिया."	विभाग
49.	अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील क्षेत्रासाठी शासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केलेली असणे, त्याअनुषंगाने सदरचे क्षेत्रासाठी दि.२५/७/२००५ रोजी विकास नियंत्रण नियमावलीनुसार नकाशा मंजूर करून त्यास	नगरविकास विभाग

	दि.११/०८/२००८ रोजी मंजुरी देऊन दि.१/०९/२००८ रोजीपासून अमंलात आणलेला असणे, सदर विकास योजनेत शहरातील ज्या गावठाणाच्या हद्दीत नकाशामध्येच निळ्या रंगाने ठळकरित्या दर्शविलेल्या आहेत अशा अंबरनाथ नगरपरिषदहद्दीतील जांभिवली ठाकूरपाडा, फणसिपाडा, चिखलोली, ठाकूरवाडी, कानसईगाव पूर्व, खुंटवली पाडा, हाल्याचा पाडा, वांद्रापाडा, मोरिवली पाडा (प.), अंबरनाथ पाडा, अंबरनाथ गाव, पालेगाव सदर गावांच्या हद्दी कायम करण्यात येणे, परंतु सदरच्या गावांना गावठाण असे संबोधित करण्यात आले नसल्याने १.५ चटई क्षेत्राचा फायदा गावकऱ्यांना मिळत नसणे, सदरच्या वस्त्यांमध्ये रहिवाश्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची तक्रारी स्थानिक नागरिकांकडून येत असणे, सदर प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधीनी मा.मुख्यमंत्री तसेच मा.नगरविकास राज्यमंत्री यांना निवेदनाद्वारे सदर गावांना गावठाणचा दर्जा मिळण्याकरिता मागणी करणे, परंतु सदर मागणीच्या अनुषंगाने संबधितांकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात न येणे, सदर गावांना गावठाणाचा दर्जा प्राप्त झाल्यास या ठिकाणाच्या रहिवाश्यांना १.५ चटई क्षेत्र निर्देशांक मिळू शकून याठिकाणी विकास व त्यांचे पुनर्वसन करण्यास अंबरनाथ नगरपरिषदेस अडचणी येणार नसणे, तसेच गावठाणच्या वाढीव लोकसंख्येचा विचार करता अग्निशमन यंत्रणा, रस्ते, गटारे व इतर भौतिक सुविधा पुरविण्यात अडचणी येणार निर्माण होणे , सदर गावांना गावठाणा मध्ये समाविष्ट करून सदर विकास आराखड्यामध्ये गावठाण असे नमूद करण्यासाठी व सदर क्षेत्रात गावठाण असलेल्या निळ्या रंगाने दर्शविण्यासाठी शासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही, शासनाची प्रतिक्रिया वा भूमिका.	
--	---	--

50.	"हिंणोणी, नेवासे, जि.अहमदनगर येथील प्राथमिक शाळेत इयत्ता ३ री व ४ थी मध्ये शिकणाऱ्या ९ विद्यार्थीनींचे सन ६ महिन्यांपासून तेथील एक शिक्षक लैंगिक शोषण करीत असल्याचे दि. २१/०२/२०१७ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास येणे, सदर शिक्षकाने शाळेतील विविध खोल्यांमध्ये मुलींचे लैंगिक शोषण करीत असल्याची तक्रार केल्यास नापास करण्याची तसेच शाळेतून काढून टाकण्याची व मारहाण करण्याची दिलेली धमकी, एका विद्यार्थीनीने त्रास असह्य झाल्याने आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितल्याने तिच्या पालकांनी संबंधीत पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यामुळे हा प्रकार उघडकीस येणे, त्यामुळे तेथील नागरीकांत पसरलेले असंतोषाचे वातावरण यासंदर्भात चौकशी करून संबंधित शिक्षकाविरोधात कारवाई करण्याची होत असलेली मागणी, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.	गृह विभाग
51.	"नाशिक जिल्यात दि. २६/०२/२०१७ रोजी नाशिक येथे शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी एका केंद्रातील मराठी माध्यमाच्या १०८ विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका मिळाल्यामुळे मुले मराठी माध्यमाची असल्यामुळे त्यांना इंग्रजी प्रश्न पत्रिका सोडवणे शक्य झाले नाही त्यामुळे परीक्षा देवू न शकणे, संतप्त पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन शिक्षणाधिकार्यांना घेराव घालणे, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करीत आंदोलन करणे, याकडे शासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये निर्माण झालेला तीव्र असंतोष यावर शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."	शालेय शिक्षण विभाग
52.	"संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दि. २८ फेब्रुवारी, २०१७	कृषी विभाग

	पासून सुरु करण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा पेपर सुरु होण्यापूर्वीच तो प्रत्येक दिवशी व्हॉटसअॅपवर व्हायरल होण्याचे सत्र अद्यापी सुरुच असणे, दि. ६ मार्च, २०१६ रोजी ११.०० वाजता परिक्षा सुरु होण्या अगोदर तब्बल २५ मिनिटांपूर्वी म्हणजेच १०.४० मिनीटांनी हा पेपर व्हॉटसअॅपवर व्हायरल झालेला असणे, विद्यार्थ्यांना पेपर वाचण्यासाठी देण्यात आला असतानाच ही घटना घडल्याचे पुन्हा एकदा समोर आलेले असणे, इंग्रजी, गाणित, एसपी आणि मराठी या विषयाचे पेपर मुंबई परिसरात व्हॉटसअॅपवर व्हायरल झाल्याचे समोर येणे, याबाबत मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयाकडून तथापि शासनाकडून कोणतीच दखल घेतली न जाणे, त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये पसरलेले कमालीचे व चिंतेचे वातावरण, याबाबत शासनाची भूमिका व शासनाची प्रतिक्रिया".	
53.	"जळगांव जिल्ह्यातील तामसवाडी ता.पारोळा, जि.जळगांव व परिसरात गत् वर्षी दि. ५ मे, २०१६ रोजी वादळी वाऱ्यासह गारपीट होवून लिंबासह अनेक फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, तामसवाडी येथील तलाठी, कृषि सहाय्यक यांनी पंचनामे करून १०६.९२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून त्या नुकसानीत १४५ शेतकऱ्यांचा सहभाग असणे, तदनंतर सदर शेतकऱ्यांचे बँक खाते बँक याची नोंद करण्यात येणे, तथापि अद्याप नुकसान भरपाई न मिळणे, त्यामुळे सदरील गावातील ग्रामस्थांनी शासनाचा निषेध करण्यासाठी दि. १६ फेब्रुवारी, २०१६ रोजीच्या मतदानावर बहिष्कार करणे तसेच जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी करून लेखी आश्वासन दिल्यानंतरच मतदान प्रक्रिया होणे, परंतु तात्काळीन कृषि मंत्री, जिल्हाधिकारी यांना ई मेलद्वारे माहिती पाठवूनही शासनामार्फत अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही करण्यात न येणे, परिणामी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती निर्माण झालेले संतापाचे व निराशेचे वातावरण, याबाबत	कृषी विभाग

	नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची मदत देणेबाबत, शासनाने केलेली वा करण्यात येत असलेली कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."	
54.	ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील नागरीकांना नेहमीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असणे, परिसरातील वाढते नागरीकरण व त्या प्रमाणात लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत असतांना येथील नागरीकांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला जात नसल्याने त्यांना त्रासदायक अडचणींना सामोरे जावे लागत असणे, मुंब्रा, कौसा, दिवा परिसरातील नागरीकांनी मार्च, 2017 च्या पहिल्या आठवड्यापासून आंदोलने सुरु केलेली असणे, कृत्रिम पाणीटंचाईमुळे येथील नागरीकांमध्ये हवालदिल वातावरण असणे, रात्री-अपरात्री, वेळी-अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने महिला, अबालवृद्धांचे प्रचंड हाल होत असणे, आपला जीव धोक्यात घालून पाण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडावा लागत असणे, यापुर्वी अनेकांचा मृत्यु झालेला असणे, येथील नागरीकांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री, मा.आयुक्त, ठाणे महापालिका यांचेकडे अलिकडील काळात वारंवार मागणी केलेली असतांनाही पाण्याची समस्या सोडविल्यास हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात असून आवश्यक उपाययोजना केली जात नसल्याने परिसरातील नागरीकांमध्ये पसरलेला तीव्र असंतोष, संताप तसेच चिडीची भावना, सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनकाळात तीव्र आंदोलन करण्यात येणार असणे, येथील नागरीकांच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी सदर प्रकरणी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना आणि शासनाची प्रतिक्रिया.	नगरविकास विभाग
55.	"केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने २९ राज्ये व ६ केंद्रशासीत प्रदेशातील नद्यांच्या केलेल्या सर्वेक्षणात	पर्यावरण विभाग

	नद्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचे नमूद करणे, सर्वेक्षण हे नद्यांमधील असणाऱ्या प्राणवायुच्या गुणवत्तेनुसार केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळाने याची क्रमवारी लावणे, यामध्ये राज्यातील प्रामुख्याने ४९ नद्यांचा समावेश असणे, यामध्ये वेणा, वैनगंगा, गोदावरी, भीमा, कृष्णा, उल्हास, कुंडलिक, तापी, गिरणा, पंचगंगा, नीरा, चंद्रभागा, मिठी, कोयना, अंबा, इंद्रायणी, पूर्णा, सावित्री, अशा अनेक नद्यांचा १ ते ५ या वर्गवारीमध्ये समावेश असणे, ३० मिलीग्राम या प्रमाणे वर्ग १, २० ते ३० मिलीग्रॅम वर्ग २ तर १० ते २० मिलीग्रॅम वर्ग ३ अशा पद्धतीने वर्गवारी करणे, राज्यातील ४६ मोठ्या शहरांपैकी ३५ शहरे अगदी नदीजवळ असल्यामुळे, नदीमधील प्रदुषणामुळे नागरीकांच्या आरोग्यावर झालेला विपरीत परिणाम.यावर उपाययोजना म्हणून राज्यातील नद्यांचे शुध्दीकरण करण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."	
--	---	--